

केंद्र पुरस्कृत (Central Sector Scheme)
“सिल्क समग्र-२” (ISDSI) योजनेंतर्गत
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता
निधी वितरीत व खर्च करण्यास मान्यता
देण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग**

शासन निर्णय क्रमांक : सपववि ४००१४/३/२०२४ DESKSERCULTURE CMTD

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२

दिनांक: २८ मार्च, २०२५.

वाचा :-

- १) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्र.सपववि ४००१५/२/२०२३, DESKSERICULTURE CMTD, दिनांक ९ फेब्रुवारी, २०२४.
- २) केंद्रीय रेशीम मंडळाचे पत्र क्र.CSB-37/1/ CSs(SS-2) Maharashtra/2021-26/ Vol.1, दिनांक २७ मार्च, २०२३.
- ३) केंद्रीय रेशीम मंडळाचे पत्र क्र.CSB-37/1/ CSs(SS-2) Maharashtra/2021-26/ Vol.1, दिनांक २७ नोव्हेंबर, २०२३.
- ४) केंद्रीय रेशीम मंडळाचे पत्र क्र.CSB-37/1/ CSs(SS-2) Maharashtra/2021-26/ Vol.1, दिनांक १३ मे, २०२४.
- ५) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्र.सपववि ४००१४/३/२०२४, DESKSERICULTURE CMTD, दिनांक १६ ऑगस्ट, २०२४.
- ६) संचालक (रेशीम) यांचे पत्र क्र.रेशीम/कार्यासन-९/सिल्क समग्र-२/प्रस्ताव/त्रुटी पु./नि.मा/सन २४/ १२६८, दिनांक २२ ऑक्टोबर, २०२४.
- ७) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दि.२५ जुलै, २०२४.
- ८) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दि.१२ फेब्रुवारी, २०२५.
- ९) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दि.१७ मार्च, २०२५.

प्रस्तावना :-

केंद्र पुरस्कृत (Central Sector Scheme) “सिल्क समग्र-२” (ISDSI) ही योजना सन २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यात राबविण्यास दि.०९.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात केंद्रीय रेशीम मंडळाकडून प्राप्त झालेला तसेच २०२२-२३ मध्ये अखर्चित राहीलेला केंद्र हिस्सा ₹२३०४.०२१५ लक्ष (सन २०२२-२३ ₹३६.५६ लक्ष व सन २०२३-२४ ₹२२६७.४६१५ लक्ष) इतका निधी केंद्रीय रेशीम मंडळ बंगळुरु यांनी संदर्भाधीन दि.१३.०५.२०२४ रोजीच्या पत्रान्वये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात खर्च करण्यास मान्यता दिली आहे. त्यास अनुसरून सर्वसाधारण प्रवर्गाकरिता अखर्चित केंद्र हिस्सा एकूण ₹२००९.२८२५ लक्ष (₹९.००+₹२०००.२८२५) इतक्या निधीपैकी ७६१ लाभार्थ्यांकरिता केंद्र हिस्सा ₹७१२.६१२ लक्ष व त्यास पूरक राज्य हिस्सा ₹३५५.६७५ लक्ष असा एकूण ₹१०६८.२८७

लक्ष इतका निधी शासन निर्णय दि.१६ ऑगस्ट, २०२४ अन्वये उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच, केंद्र हिश्याच्या अखर्चित निधीतून सन २०२४-२५ या वर्षासाठी प्रकल्प मंजूर समितीने मान्यता दिलेल्या २६४ पात्र लाभार्थ्याकरिता केंद्र हिस्सा ₹२५४.३२५ लक्ष व त्यास पुरक राज्य हिस्सा ₹१२७.१३२ लक्ष इतका निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव संचालक (रेशीम) यांनी संदर्भाधीन दिनांक २२ ऑक्टोबर, २०२४ च्या पत्रान्वये सादर केला आहे. त्यानुसार सदर प्रस्ताव नियोजन व वित्त विभागास सादर केला असता वित्त विभागाने सदर योजनेंतर्गत सन २०२४-२५ या वित्तीय वर्षात सुधारीत अंदाजाच्या मर्यादेत व सदर उद्दिष्टांतर्गतचा खर्च अखर्चित निधीतून भागविण्यास मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने संचालक (रेशीम) यांनी केलेल्या विनंतीनुसार उक्त निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

केंद्र पुरस्कृत (Central Sector Scheme) “सिल्क समग्र-२” (ISDSI) अंतर्गत सन २०२२-२३ व सन २०२३-२४ मधील अखर्चित केंद्र हिस्सा निधीतून सर्वसाधारण प्रवर्गातील २६४ पात्र लाभार्थ्याकरिता केंद्र हिस्सा ₹२५४.३२५/- लक्ष व त्यास पूरक राज्य हिस्सा ₹१२७.१३२/- लक्ष असा एकूण ₹३८१.४५७/- लक्ष इतका निधी पुढील तक्त्यात नमूद केलेल्या बाबींसाठी वितरीत व खर्च करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे :-

(रक्कम रु.लाखात)

योजनेचे नाव (१)	युनिट कॉस्ट (२)	लाभार्थी संख्या (३)	हिश्याचे प्रमाण (केंद्र : राज्य: लाभार्थी)	केंद्र हिस्सा (४)	राज्य हिस्सा (५)	एकूण निधी (४+५) (६)
तुती रेशीम कीटक संगोपन पॅकेज (२५० अंडीपुंज क्षमता) लागवड (२ एकर)	१.२०	४५	५०:२५:२५	२७.००	१३.५०	४०.५०
ठिबंक सिचन (२ एकर)	१.००	०२	५०:२५:२५	१.००	०.५०	१.५०
तुती रेशीम कीटक संगोपन पॅकेज (१५० अंडीपुंज क्षमता) लागवड (१ एकर)	०.६०	१०६	५०:२५:२५	३१.८०	१५.९०	४७.७०
कीटक संगोपनगृह बांधकामासाठी सहाय्यता योजना (६०० स्के.फुट)	३.२५	९५	५०:२५:२५	१५४.३७५	७७.१८७५	२३१.५६२५
ठिबंक सिचन (१ एकर)	०.६०	०२	५०:२५:२५	०.६०	०.३०	०.९०
कीटक संगोपन साहित्य (१ एकर)	०.५०	०१	५०:२५:२५	०.२५	०.१२५	०.३७५
निर्जंतुकीकरण साहित्य पुरवठा (१ एकर)	०.०५	०१	५०:२५:२५	०.०२५	०.०१२५	०.०३७५
किसान नर्सरी विकासासाठी सहाय्य	१.५०	०९	५०:२५:२५	६.७०	३.३२	१०.०२
चॉकी केंद्र उभारणी	१३.००	०२	५०:२५:२५	१३.००	६.५०	१९.५०
ऑटोमॅटीक रिलींग युनिट स्थापना (ARM) (१२० एंड्स)	३९.१५	०१	५०:२५:२५	१९.५७५	९.७८७	२९.३६२
एकूण रक्कम				२५४.३२५	१२७.१३२	३८१.४५७

२. सदर निधी केंद्र पुरस्कृत (Central Sector Scheme) “सिल्क समग्र-२” (ISDSI) सुधारीत मानकांना दिलेल्या प्रशासकीय मंजूरीनुसार व त्या संदर्भातील मार्गदर्शक सुचनांनुसार संचालक (रेशीम) यांनी खर्च करावा. तसेच, ज्या योजनांसाठी व बाबींसाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध केला आहे, त्याच बाबींवर सदर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. वितरीत करण्यात आलेल्या निधीतून झालेल्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र केंद्रीय रेशीम मंडळ व शासनास विहित मुदतीत सादर करण्याची कार्यवाही संचालक (रेशीम) यांनी करावी.

३. सदर योजनेंतर्गत अनुदान देताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना (पोक्रा) व इतर शासकीय योजनेंतर्गत लाभ दिला नसल्याची खात्री करूनच पात्र लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्याची कार्यवाही संचालक (रेशीम) यांनी करावी.

४. सदर योजनेचा लाभ डीबीटी प्रणालीच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे लाभार्थ्यांना अदा करण्याची कार्यवाही करावी.

५. सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी लाभ घेतलेल्या बाबींतर्गत उभारण्यात आलेल्या मालमत्तेचे जीओ टॅगींग करणे बंधनकारक राहील.

६. सदर योजनेचा लाभ दिल्यानंतर/अंमलबजावणीनंतर प्रकल्प/लाभार्थी केंद्रित घटकांचे व्हिडिओ दस्तऐवजीकरण करणे बंधनकारक असून याबाबतची कार्यवाही संचालक (रेशीम) यांनी करावी.

७. सदर योजनेखाली केंद्र हिश्यासाठी ₹ २५४.३२५ लक्ष (अक्षरी रुपये दोन कोटी चोपन्न लक्ष बत्तीस हजार पाचशे फक्त) इतकी रक्कम वितरीत करण्यात येत असून उक्त खर्च “मागणी क्र.व्ही-२, २८५१, ग्रामोद्योग व लघुउद्योग, ११०, संमिश्र ग्रामोद्योग व लघुउद्योग आणि सहकारी संस्था, (०२) विविध सहकारी संस्थांना सहाय्य, (०२)(४९) रेशीम उद्योगाचा विकास (केंद्र पुरस्कृत) (केंद्र हिस्सा) (कार्यक्रम) (२८५११२६९), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर)” अंतर्गत सन २०२४-२५ या वित्तीय वर्षासाठी उपलब्ध असलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

तसेच, राज्य हिश्यासाठी ₹ १२७.१३२ लक्ष (अक्षरी रुपये एक कोटी सत्ताविस लक्ष तेरा हजार दोनशे फक्त) इतकी रक्कम वितरीत करण्यात येत असून उक्त खर्च हा “मागणी क्र.व्ही-२, २८५१, ग्रामोद्योग व लघुउद्योग, ११०, संमिश्र ग्रामोद्योग व लघुउद्योग आणि सहकारी संस्था, (०२) विविध सहकारी संस्थांना सहाय्य, (०२)(४५) रेशीम उत्पादक, खादी ग्रामोद्योग व ग्रामोद्योग विकास (कार्यक्रम) (२८५११२०४), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर)” अंतर्गत सन २०२४-२५ या वित्तीय वर्षासाठी उपलब्ध असलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

८. उक्त निधी कोषागारातून आहरण व संवितरण करण्यासाठी लेखाधिकारी,रेशीम संचालनालय,नागपूर यांना आहरण व संवितरण अधिकारी तसेच संचालक, रेशीम संचालनालय,

नागपूर यांना नियंत्रक अधिकारी (V०००३) म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. उक्त निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर संचालक, रेशीम संचालनालय, नागपूर यांचे अधिनस्त सुपूर्द करण्यात येत आहे.

९. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या सहमतीने तसेच, वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र.१५५/२०२५/व्यय-२, दि.१८.०३.२०२५ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

१०. सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र. २०२५०३२८१७४०५६०३०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अलका जगताप)
कार्यासन अधिकारी , महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १) मा.मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई.
- ३) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर.
- ४) अ.मु.स (नियोजन) नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) अ.मु.स (वित्त) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) प्रधान सचिव (वस्त्रोद्योग) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) सदस्य-सचिव, केंद्रीय रेशीम मंडळ, बंगळूरु.
- ८) उप सचिव (अर्थसंकल्प) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ९) संचालक, रेशीम संचालनालय, नागपूर.
- १०) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- ११) नियोजन विभाग (का-१४३१), मंत्रालय, मुंबई.
- १२) वित्त विभाग (व्यय-२/अर्थसंकल्प-१३/अर्थोपाय), मंत्रालय, मुंबई.
- १३) सर्व प्रादेशिक रेशीम कार्यालये.
- १४) सर्व जिल्हा रेशीम कार्यालये.
- १५) अवर सचिव (का-१७ स), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १६) निवड नस्ती (रेशीम कक्ष).